

# **WSFx Global Pay Limited**

Formerly known as "Wall Street Finance Ltd."

Unit 622, 6th Floor, The Summit Business Bay - Omkar, M.V. Road, Opp. PVR Cinema, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093. CIN No. 199999MH1986PLC039660

Date: 3rd November 2023

To,
The Manager,
Department of Corporate Services,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

Subject: <u>Intimation under Regulation 30 of SEBI (LODR)</u>, <u>Regulations 2015 - Newspaper</u>

Advertisement of Un-audited Financial Results for the quarter & half year

ended 30th September, 2023

Scrip ID: WSFX Scrip Code: 511147

Dear Sir/ Madam,

In terms of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed herewith the newspaper clippings of the Extract of the Un-audited financial results for the quarter & half year ended 30<sup>th</sup> September 2023, published as per Regulation 47(1)(b) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 in English newspaper (Free Press Journal) and in Regional language newspaper (Navshakti) on 3<sup>rd</sup> November, 2023.

You are requested to take the same on your record.

Thanking You,


Yours faithfully,

For WSFx Global Pay Limited


(Formerly known as Wall Street Finance Limited)

Manisha Lakhotia Company Secretary & Compliance Officer

Encl: As above







### **Brief Tender Notice No. 22/22-23**

Executive Engineer, P.W.D. Electrical Division, Dhule Ph. No. 02562-238177, E-mail - eldhule.ee@mahapwd.gov.in is inviting tenders from th contractors registered with Government of Maharashtra in appropriate class & having experience of similar type of work in "B-1" format through E-Tender (On Line). Tender documents must be downloaded from Government site https://mahatenders.gov.in Executive Engineer, Electrical Division, P.W.D., Dhule has reserved the right to accept or to reject any tender at any stage. Conditional tenders will not be accepted.

Name of Work: 01 work from Jalgav District.

: From 03/11/2023 To 17/11/2023 submission of Tender Pre Bid Meeting : 10/11/2023 E-Tender Opening : 21/11/2023

Time Schedule of sale &

DGIPR 2023-24/4616

website

All the information of E-Tender is available at https://mahatenders.gov.in If there occurs any change in tender, it will be informed on

NOTE: Right to cancel this notice without any prior information is reserved by the Executive Engineer, Electrical Division, P.W.D., Dhule.

> **Executive Engineer,** Elect. Divn, P.W.D., Dhule





सहकारेण

## POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the Authorised Officer of The Kalyan Janata Sahakari Bank Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 08.04.2023 calling upon 1) the Borrower Smt. Sharda Suresh Baviskar residing at Flat No. 302, New Shiv Hari CHS Ltd., Belavali Gaon, Jadhav Colony, Swapna Nagari, Belavali, Badlapur (W), Dist. Thane-421 503, 2) Guarantor Mrs. Rucha Rajesh Kathawale residing at LIG-II, Room No. A-7, Kalamboli Colony, Sector 2/E, Panvel-410 218 and 3) Guarantor Mr. Sachin Rajaram Patil residing at Room No. 5, Rajaram Patil Chawl Near Kamat Building, Old Dombivli Road, Dombivli (W), Dist. Thane-421202, to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 17,10,375.69 (Rupees Seventeen Lakh Ten Thousand Three Hundred Seventy-Five Paise Sixty-Nine Only) as on 31.03.2023 together with future interest at the contractual rate on the aforesaid amount and incidental expenses, costs, charges etc. incurred / to be incurred from 01.04.2023 onward until the date of payment, within 60 days from the receipt of the said Notice.

AND WHEREAS the borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount payable to The Kalyan Janata Sahakari Bank Ltd., all the parties mentioned hereinabove in particular and to the public in general, it is informed that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with the Rule 8 of the said Rules on this 28.10.2023, for the recovery of Rs. 17,96,836.69 (Rupees Seventeen Lakh Ninety Six Thousand Eight Hundred Thirty Six Paise Sixty Nine Only) plus further interest from 01.10.2023 and charges, payable to The Kalyan Janata Sahakari Bank Ltd. The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of The Kalyan Janata Sahakari Bank Ltd., as per notice served on the borrower and guarantors as mentioned above

## **DESCRIPTION OF THE PROPERTY**

Flat No. 302, on 3rd Floor, area admeasuring about 58.89 sq.mtr. carpet area (inclusive of balconies and open terrace adjacent thereto etc.), in the building known as Shiv Hari of the New Shiv Hari Co-op. Housing Society Ltd. situated at Revenue Village Belavali, Tal-Ambarnath, Dist. Thane, within the limits of Kulgaon Badlapur Municipal Council, standing on Land bearing S.No. 7A Hissa No. 1/1, Plot No. 2 & 3.

Place :- Badlapur Date : 28.10.2023

(Mr. V. V. Gaikwad) Authorised Officer

## **PSBI** State Bank of India

STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH - I Authorized Officer's Details :-Address of the Branch: The Arcade, 2nd Floor, World Trade Centre, Name: Rajesh Kandharkar e-mail: team4.04107@sbi.co.in Cuffe Parade, Colaha Mumhai-400,005 Mobile No. :- 9049757700 -mail ID of Branch: - sbi.04107@sbi.co.in Landline No. (Office):- 022-68384831

E-AUCTION SALE NOTICE SALE OF MOVABLE & IMMOVABLE ASSETS CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND **ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT. 2002.** 

The undersigned as Authorized Officer of State Bank of India has taken over possession of the following property/ies u/s 13 (4) of the SARFAESI Act. Public at large is informed that e-auction (under SARFAESI Act, 2002) of the charged property/ies in the below mentioned cases for realisation of Bank's dues

| will be nela on 7 | AS 15 WHERE 15 BASIS AND AS 15 WHAT 15 BASIS .            |
|-------------------|---|
| Name of           | M/s. Unibios Laboratories Ltd (Under Liquidation)         |
| Borrower(s)       | (Registered Address)- F-265, Solaris 1 Premises CHS, Saki |
|                   | Vihar Road, Andheri East, Mumbai 400072.                  |
|                   | Official Liquidator, The Deputy Official Liquidator,      |
|                   | High Court, Bombay, Bank of India Building, 5th Floor,    |
|                   | Mahatma Gandhi Road, Mumbai 400 023.                      |
| Name of           | Shri Rajkumar Chawla, Flat No 902, Orchid Enclave, Near   |

Nahar Amrit Shakti, Chandivali Studio, Powai, Mumbai 400072 Shri Sunil Deshpande, 656, Tulip Co operative Society, Marol Maroshi, Andheri Fast, Mumbai 400059 Mrs. Sarita Chawla. Flat No 902. Orchid Enclave. Near Nahar Amrit Shakti, Chandivali Studio, Powai, Mumbai 400072

utstanding Due Rs. 55, 84, 78,505,00 as on 28,02,2015 + interest at contracted for Recovery of rate till date thereon + expenses less recoveries which Property/i M/s. Unibios Laboratories Ltd

Name of owner / Title Deed Holdeı Description Unit No 265, 266, 268 & 270 Solaris I Premises CHS, Saki Vihar of Property Road, Andheri East, Mumbai. 400072. Reserve Price(R. P.) Rs. 1.40.00.000/-Earnest Mone Rs. 14.00.000/-Deposit (EMD) **Bid Increment** Bid increase amount Rs. 1.00 Lac mount in multiple of Date & Times of Inspection Inspection on 18.11.2023 from 2.00 p. m. to 4.00 p. m.

> Date & Time For Submission of Request Letter of Participation / KYC Documents / Proof of EMD Etc. 21.11.2023 on or before 11.00 a.m.

E-auction on 21.11.2023 from 11.00 AM to 04.00 p. m.

E-auction site, https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.isp E-Auction is being held on "AS IS WHERE IS" and "AS IS WHAT IS BASIS" and will be conducted "On Line". The auction will be conducted through the M/s. MSTC Ltd at the web portal (https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp).

Contact Persons - Mr. Shri Argha Sengupta - CM, Mob No. 09231690249 e-mail id: argha@mstcindia.co.in, Mr. Sarabani Barai - Manager, Mob. No. 09051077886, e-mail id: sbarai@mstcindia.co.in , Mr. Rakesh Ranjan - AM, Mb No. 09911700233, e-mail id - rranjan@mstcindia.co.in. E-Auction Tender Document containing online e-auction bid form, Declaration, General

Terms & Conditions of online auction sale are available in websites: (https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp). To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims / rights/dues/affecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims / rights / dues. The sale shall be subject to rules / conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002 The other terms and conditions of the e-auction are published in the following websites. 1. https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

2. https://www.sbi.co.in

Date & Time of E-auction

Date : 02.11.2023 Authorized Officer State Bank of India

wsfx

## WSFX GLOBAL PAY LIMITED

(FORMERLY KNOWN AS WALL STREET FINANCE LTD)

Unit 622, 6th Floor, The Summit Business Bay - Omkar, M V Road, Opp PVR Cinema, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 093. Tel:. 022-62709600 • Website: www.wsfx.in • CIN: L99999MH1986PLC03966

| ا   | Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2023  |             |              |             |             |             |                |  |  |
|-----|--|-------------|--------------|-------------|-------------|-------------|----------------|--|--|
|     |  |             |              |             |             |             | (Rs. in Lakhs) |  |  |
| Sr. |  | C           | Quarter Ende | d           | Half Yea    | ır Ended    | Year Ended     |  |  |
| No. | Particulars  | 30-Sep-23   | 30-Jun-23    | 30-Sep-22   | 30-Sep-23   | 30-Sep-22   | 31-Mar-23      |  |  |
|     |  | (Unaudited) | (Unaudited)  | (Unaudited) | (Unaudited) | (Unaudited) | (Audited)      |  |  |
| 1   | Total Income   | 2,307.87    | 1,254.74     | 1,423.23    | 3,562.61    | 2,279.58    | 4,742.40       |  |  |
| 2   | Profit / (Loss) for the period (before Tax,<br>Exceptional and / or Extraordinary items)   | 244.05      | 11.34        | 93.36       | 255.39      | 7.19        | 89.91          |  |  |
| 3   | Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)   | 244.05      | 11.34        | 93.36       | 255.39      | 7.19        | 89.91          |  |  |
| 4   | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)  | 244.05      | 11.34        | 93.36       | 255.39      | 34.07       | 116.79         |  |  |
| 5   | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 244.05      | 11.34        | 103.40      | 255.39      | 44.11       | 123.18         |  |  |
| 6   | Equity Share Capital   | 1,159.84    | 1,159.84     | 1,159.84    | 1,159.84    | 1,159.84    | 1,159.84       |  |  |
| 7   | Reserves Excluding Revaluation Reserves  | -           | -            | -           | -           | -           | 1,585.62       |  |  |
| 8   | Earning Per Share for the period   |             |              |             |             |             |                |  |  |
|     | Basic:   | 2.10        | 0.10         | 0.80        | 2.20        | 0.29        | 1.01           |  |  |
|     | Diluted:   | 2.10        | 0.10         | 0.80        | 2.20        | 0.29        | 1.01           |  |  |

The above results were reviewed by the Audit Committee and adopted by the Board of Directors at their meeting held on November 02, 2023.

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended September 30, 2023 filed with the BSF Ltd, under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the results are available on the BSE Limited, website www.bseindia.com and also on the Company's website www.wsfx.in For WSFX GLOBAL PAY LIMITED

(Formerly known as Wall Street Finance Limited)

Srikrishna Narasimhan Whole Time Director

Date: November 02, 2023 Place: Mumbai

& Chief Executive Officer

# **IDFC FIRST Bank Limited**

Formerly known as IDFC Bank Ltd), | CIN : L65110TN2014PLC097792 Registered Office: - KRM Towers, 7th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai- 600031 Tel: +91 44 4564 4000 | Fax: +91 44 4564 4022



### APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6)] **SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES**

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (ii) that the below described immovable properties as pe column (iii) mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of IDFC First Bank Limited (Formerly known as IDEC Bank Limited), will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is", On. 22.11.2023 as described hereunder, for the recovery of amount due from

Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (i), due to IDFC FIRST Bank Limited (Formerly known as IDFC Bank Limited). For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in IDFC FIRST Bank website i.e. <u>www.idfcfirstbank.com</u>.

| ٠. د | or detailed territe and contained rate said, please role to the limit provided in 151 or 1100 bank website i.e. 1444, are interesting. |  |   |                                    |                      |   |   |   |   |
|------|--|--|---|------------------------------------|----------------------|---|---|---|---|
| S    |  | (ii)<br>Name Borrower (s)<br>and<br>Co-Borrower (s)                                    | (iii) PROPERTY ADDRESS  | (iv)<br>Reserve<br>Price<br>Amount | (v)<br>EMD<br>Amount | (vi) Date and Time of Auction                   | (vii) Date and Time of EMD Auction              | (viii) Date and time of Inspection              | (ix) Name and Mobile No of Authorized officer   |
| 1    | INR<br>7,56,57,890/-<br>Demand Notice<br>Date:<br>22nd April 2022  | Emerge BPO<br>Services Private<br>Limited, Mohsin<br>Allauddin Khan,<br>Power Cage GYM | Property-1-Office Premises Bearing No. 305, Admeasuring 1536 Sq. Ft. Carpet Area On The 3Rd Floor In Evershine Mall, Malad, Chincholi Road, Malad (West), Mumbai – 400064  Property-2-Office Premises Bearing No. 306, Admeasuring 1163 Sq. Ft. Carpet Area On The 3Rd Floor In Evershine Mall, Malad, Chincholi Road, Malad (West), Mumbai – 400064  | 5,31,30,980/-                      | INR<br>53,13,098/-   | 22nd  | 21st  | 17th  | Name-<br>Mr. Haresh Savaliya<br>MOB- 9987195590   |
| 2    | INR<br>37,54,731.92/-<br>Demand Notice:<br>3rd July 2018   | Nitin R Dahalkar<br>& Archana Nitin<br>Dahalkar  | Flat No- 37, 4th Floor, B Wing, Jay Satyam<br>CHSL, Ramnagar, Shiv Mandir Road,<br>Dombivali (East), Thane, Maharashtra-<br>421201  | 39,26,880/-                        | INR<br>3,92,688/-    | 22nd<br>November<br>2023<br>11.00 TO<br>1.00 PM | 21st<br>November<br>2023<br>11.00 TO<br>1.00 PM | 17th<br>November<br>2023<br>11.00 TO<br>5.00 PM | Name-<br>Mr. Mohit Mishra<br>MOB- 7045066414<br>Name- Hareesh<br>Gowda<br>MOB- 9594597555 |
| 3    | INR<br>7,25,546.32/-<br>Demand Notice:<br>24th Apr 2019  | Sudhakar Madata<br>& Varlaxmi<br>Narasayya Marta                                       | All that part and parcel of one residential Room No. 103, on the 1st Floor, admeasuring about 396 sq. fts. (Built – up/Carpet Area) of the bearing Municipal House No. 358/1, New Kaneri constructed on land bearing S. No48 Situated at Mauje- Kamatghar, Bhiwandi within the limits of Bhiwandi Nizampur Municipal Corporation within the limits of Sub-Registrar office Bhiwandi and within District Registrar Office Thane. Maharashtra- 421302 | 13,16,740/-                        | INR<br>1,31,674/-    | 22nd<br>November<br>2023<br>11.00 TO<br>1.00 PM | 21st<br>November<br>2023<br>11.00 TO<br>1.00 PM | 17th<br>November<br>2023<br>11.00 TO<br>5.00 PM | Name-<br>Mr. Mohit Mishra<br>MOB- 7045066414<br>Name- Hareesh<br>Gowda<br>MOB- 9594597555 |

Disclaimer: Please note that the said notice is issued for sale of immovable property only and IDFC FIRST Bank Limited has no right to sale the movable assets, if any, present at the immovable pr

Date: 03.11.2023

Sd/ **Authorized Office** IDFC FIRST Bank Limited (Formerly known as IDFC Bank Ltd)

## **PUBLIC NOTICE**

Take Notice that, MR.VISHINDAS TOLARAM NICHANI and MR. PRAKASH V. NICHANI are the members of the Nirmal Kunj Co-operative Housing Society having its egistered address at Plot no. 70, Sion (East) 400022, Mumbai Ltd., bearing Registration No. BOM/HSG-71 OF 1962 and, jointly holding Five shares bearing no. 41 to 45 vide share certificate no. 5, ("the said shares") together with Flat No. 11, admeasuring 485 Sq. Ft., situated on the 3rd Floor of the Building known as Nirmal Kunj, Plot no. 70, Sion (East), Mumbai 400022 ("the said flat"). The said shares and the said flat are ereinafter referred to as "the said premises"

The said MR.VISHINDAS TOLARAM NICHANI expired on 25th January 2010 ("the said deceased") without filing any nomination form with the society. MR. GHANSHYAM V. NICHANI & MR. PRAKASH V. NICHANI ("the applicant") being the legal heirs of the said deceased have submitted a Registered Release deed whereby the other four legal heirs of the said deceased have released their rights, title and interest in the said flat & shares in the applicants favour and have applied to the society seeking transmission of undivided 50% share & right, title and interest held by the deceased in the said premises to their name. NIRMAL KUNJ CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. hereby invites claims or objections in writing from the Public in respect of the transfer application received for transmission of undivided 50% shares right, title and interest held by the deceased VISHINDAS TOLARAM NICHANI in the capital/ property of the society to the name of aforesaid two applicants (heirs), within a period of 15 days from the publication hereof failing which the society shall be free to determine as regards the said undivided 50% share and interest of the deceased, in a manner as they deem fit and as provided under the bye-laws of the society. The claims& objections if any together with supporting documents should be lodged with the society at its office address given aforesaid between 11 a.m. to 4 p.m. and on receipt thereof, the same shall be dealt with in the manner as provided under the bye-laws of the society. Copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, with the Secretary of the society from the date of publication of the notice till the date of expiry of Adv. Vikas Kumhha

Dates 3rd day of November 2023. Mumbai

Advocates High Court Mob: 8696832736

Virar(East) Branch Vidya Sadan, Ground Floor, Manvel Pada Road, Virar (E) 401305 India Tel 025-0250 2520075 email :- vireas@bankofbaroda.com

POSSESSION NOTICE(For Immovable Property)

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a **Demand Notice dated 19.08.2023** Under Section 13 (2) of the said Act calling upon the Borrower **Miss Laxmi Nathuram** Kadam, Mr. Pradio Nathuram Kadam & Mrs. Sushila Nathuram Kadam, to repay the amount mentioned in the notice being Rs.17,39,871.50/- (Rupees Seventy Lakhs Thirty Nine Thousand Eight Hundred Seventy One And Fifty Paisa Only) as on 12.08.2023 plus unapplied / unserviced Interest within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act read with Rule 9 of the said Rule on this 01st day of November of the year 2023.

The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Baroda for an amount of Borrower Miss. Laxmi Nathuram Kadam, Mr. Pradip Nathuram Kadam & Mrs Sushila Nathuram Kadam. to repay the amount mentioned in the notice being Rs.17,39,871.50/- (Rupees Seventy Lakhs Thirty Nine Thousand Eight Hundred Seventy One And Fifty Paisa Only) as on 12.08.2023 and interest thereon. The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 in respect of

time available to redeem the secured assets.

Description of the Immovable Property: Flat No. 401, 4th Floor, Sai Regency, Near Ved Apt, Gurudatt Nagar, Next to Bhalchandra Patil Mama Nagar, Phoolapada Road, Virar East, Palghar, Maharashtra 401305.

Date: 01.11.2023 Authorised Officer Place: Virar East Bank Of Baroda

# CAPSAVE

# CAPSAVE FINANCE PRIVATE LIMITED

Registered office: Unit No. 301-302, Wing-D, Lotus Corporate Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063 Tel No: 022 61737600 • Website: www.capsavefinance.com

CIN: U67120MH1992PTC068062

Statement of unaudited financial results for the Quarter and Half Year ended September 30, 2023 Regulation 52(4), of the SEBI (LODR) Regulations, 2015] (All amounts are in Rupees Millions, unless otherwise stated)

|            |  | Quarter<br>ended                     | Quarter<br>ended                | Quarter<br>ended                     | Half Year<br>ended                   | Half Year<br>ended                   | Year ended                     |
|------------|--|--------------------------------------|---------------------------------|--------------------------------------|--------------------------------------|--------------------------------------|--------------------------------|
| Sr.<br>No. | Particulars  | September<br>30, 2023<br>(Unaudited) | June<br>30, 2023<br>(Unaudited) | September<br>30, 2022<br>(Unaudited) | September<br>30, 2023<br>(Unaudited) | September<br>30, 2022<br>(Unaudited) | March<br>31, 2023<br>(Audited) |
| 1          | Total Income from Operations   | 788.57                               | 743.33                          | 562.36                               | 1,531.87                             | 1,077.16                             | 2,459.20                       |
| 2          | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)  | 237.06                               | 228.54                          | 238.82                               | 465.57                               | 453.12                               | 959.50                         |
| 3          | Net Profit / (Loss) for the period before tax<br>(after Exceptional and / or Extraordinary items)  | 237.06                               | 228.54                          | 238.82                               | 465.57                               | 453.12                               | 959.50                         |
| 4          | Net Profit / (Loss) for the period after tax<br>(after Exceptional and / or Extraordinary items)   | 169.90                               | 169.69                          | 219.49                               | 339.55                               | 383.49                               | 755.70                         |
| 5          | Total Comprehensive Income for the period<br>[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and<br>Other Comprehensive Income (after tax)] | 169.90                               | 169.69                          | 218.50                               | 339.55                               | 382.50                               | 755.70                         |
| 6          | Paid up Equity Share Capital   | 162.30                               | 141.80                          | 141.80                               | 162.30                               | 141.80                               | 141.80                         |
| 7          | Reserves (excluding Revaluation Reserve)   | 5,939.20                             | 5,039.80                        | 4,497.10                             | 5,939.20                             | 4,497.10                             | 4,870.10                       |
| 8          | Net worth  | 6,101.50                             | 5,181.60                        | 4,638.90                             | 6,101.50                             | 4,638.90                             | 5,011.90                       |
| 9          | Paid up Debt Capital / Outstanding Debt  | 13,551.68                            | 12,558.89                       | 7,957.56                             | 13,551.68                            | 7,957.56                             | 12,250.06                      |
| 10         | Outstanding Redeemable Preference Shares   | NIL                                  | NIL                             | NIL                                  | NIL                                  | NIL                                  | NIL                            |
| 11         | Debt Equity Ratio (times)  | 2.22                                 | 2.42                            | 1.72                                 | 2.22                                 | 1.72                                 | 2.44                           |
| 12         | Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) – Basic & Diluted:  | 11.94                                | 11.97                           | 17.65                                | 23.91                                | 30.97                                | 53.29                          |
| 13         | Capital Redemption Reserve   | NIL                                  | NIL                             | NIL                                  | NIL                                  | NIL                                  | NIL                            |
| 14         | Debenture Redemption Reserve   | NIL                                  | NIL                             | NIL                                  | NIL                                  | NIL                                  | NIL                            |
| 15         | Debt Service Coverage Ratio (times)  | 0.24                                 | 0.26                            | 0.39                                 | 0.47                                 | 0.37                                 | 0.22                           |
| 16         | Interest Service Coverage Ratio (times)  | 1.79                                 | 1.84                            | 2.30                                 | 1.81                                 | 2.34                                 | 2.26                           |

Place: Mumbai

- 1) In accordance with Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has published unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2023. The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on November 1, 2023.
- 2) The above is an extract of the detailed format of guarterly and half yearly results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulation: The full financials results are available on the websites of BSE Limited and is also available on the Company's website https://capsavefinance.com
- 3) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on the website of the Company https://capsavefinance.com

For and on behalf of the Board of Directors

Sd/-Jinesh Jain Managing Director DIN: 06807613 Date: November 1, 2023

# **KEC INTERNATIONAL LIMITED**

CIN: 1 45200MH2005PI C152061

Registered Office: RPG House, 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030. Tel. No.: 022-66670200 • Fax: 022-66670287

Website: www.kecrpg.com • Email: investorpoint@kecrpg.com

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2023

|   |   | Quarte                               | r ended                              | Half year ended                      | Year ended                     |
|---|---|--------------------------------------|--------------------------------------|--------------------------------------|--------------------------------|
|   | Particulars   | September 30,<br>2023<br>(Unaudited) | September 30,<br>2022<br>(Unaudited) | September 30,<br>2023<br>(Unaudited) | March 31,<br>2023<br>(Audited) |
| 1 | Revenue from operations   | 4,499.03                             | 4,064.00                             | 8,742.62                             | 17,281.71                      |
| 2 | Net Profit before exceptional items and tax                       | 65.78                                | 26.57                                | 112.48                               | 160.98                         |
| 3 | Net Profit after exceptional items and before tax                 | 65.78                                | 26.57                                | 112.48                               | 160.98                         |
| 4 | Net Profit for the period (after exceptional items and after tax) | 55.83                                | 55.24                                | 98.16                                | 176.03                         |
| 5 | Total Comprehensive Income for the period                         | 121.77                               | 88.66                                | 149.88                               | 253.81                         |
|   | [Comprising Profit for the period (after tax) and                 |                                      |                                      |                                      |                                |
|   | Other Comprehensive Income (after tax)]                           |                                      |                                      |                                      |                                |
| 6 | Paid-up equity share capital (face value Rs. 2/- each)            | 51.42                                | 51.42                                | 51.42                                | 51.42                          |
| 7 | Other Equity  |                                      |                                      |                                      | 3,720.00                       |
| 8 | Basic / Diluted Earnings Per Share (in Rupees)                    | 2.17                                 | 2.15                                 | 3.82                                 | 6.85                           |
|   | attributable to owners (not annualised)                           |                                      |                                      |                                      |                                |
|   | (face value Rs. 2/- each) -                                       |                                      |                                      |                                      |                                |
|   | before and after extraordinary items (not annualised)             |                                      |                                      |                                      |                                |

Place : Mumbai

Date: November 01, 2023

1 The above results of KEC International Limited, its branches, jointly controlled operations (the 'Company') and its Subsidiaries (together referred to as 'Group') were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on November 01, 2023. The Statutory Auditors of the Company have conducted a "Limited Review" of the above Consolidated Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023.

2 Information of Standalone Unaudited Financial Results of the Company are as under: -

Rs. in Crore

|   | Quarte                               | r ended                              | Half year ended                      | Year Ended                     |
|---|--------------------------------------|--------------------------------------|--------------------------------------|--------------------------------|
| Particulars                                   | September 30,<br>2023<br>(Unaudited) | September 30,<br>2022<br>(Unaudited) | September 30,<br>2023<br>(Unaudited) | March 31,<br>2023<br>(Audited) |
| Revenue from operations                       | 3,982.29                             | 3,735.70                             | 7,683.78                             | 15,413.23                      |
| Profit after exceptional items and before tax | 9.36                                 | 39.14                                | 14.79                                | 250.15                         |
| Profit after tax                              | 6.77                                 | 35.81                                | 10.54                                | 180.25                         |

The above is an extract of the detailed format of Consolidated Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of Standalone and Consolidated Unaudited Financial Results are available on the stock exchanges websites, i.e., www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website i.e.www.kecrpg.com

For KEC INTERNATIONAL LIMITED

VIMAL KEJRIWAL MANAGING DIRECTOR & CEO DIN - 00026981

Visit us at www.kecrpg.com

नाशिक महानगरपालिका,नाशिक सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग, पाणी पुरवठा ई-निविदा सुचना क्र. ०७ (सन २०२३ - २४)

नाशिक महानगरपालिका, नाशिक सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग पाणी पुरवठा विभागाच्या व्हॉलमनपदाची कामे आऊट सोर्सिंगच्या माध्यमातुन करणे या कामांची ई-निविदा सूचना क्र. ०७ (सन २०२३-२४) दि.०६/११/२०२३ पासुन दि.०५/१२/२०२३ रोजी ३.०० वाजेपावेतो मा.शासनाचे http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर दिसेल.

टीप- यापुढील सर्व आवश्यक सुचना/शुध्दीपत्रक हे Online website वर प्रसिध्द करणेत येतील. स्वाक्षरीत

दि.२/११/२०२३ सर्व नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे

जनसंपर्क/जा.क्र/३२०

वरील व्यतिरिक्त सदर जाहीर सूचनेच्या अन्य सर्व मजकरात कोणतेही बदल नाहीत.

शुध्दिपत्र

त्यामध्ये वर्णन केल्या प्रमाणेच्या मिळकती

संबंधात श्री, जमशीद खशरु मास्टर आणि श्री,

खशरु बोमी मास्टर यांचे हक्क तपासण्याच्या

संबंधात ०२.११.२०२३ दिनांकित मंबई

आवृत्तीमधील नवशक्ति (मराठी भाषांतर) मध्ये

प्रकाशित झालेल्या जाहीर सूचनेच्या संदर्भात हे

'ऑफीस नं. ५ए' हे चुकीचे 'ऑफीस नं. ५' असे

नमुद केले होते जे कृपया 'कामनवाला चेंबर्स'

नावाच्या इमारतीमधील ११० चौरस फुट

बिल्ट अप एरिया मोजमापित २ ऱ्या

मजल्यावरील ऑफीस नं. ५ ए असे वाचावे.

चेंबर नं. ३. भाग्योदय, ४ था मजला, ७९.

आशिष सर्यंवशी

वकील उच्च न्यायालय

दिनांक: ३ नोव्हेंबर, २०२३

सार्व आरोग्य अभियांत्रिकी विभाग पा.पु नाशिक महानगरपालिका नाशिक

अधीक्षक अभियंता

# एन.एम. रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१.

मिर्क इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : ओनिडा हाऊस, जी – १, एम.आय.डी.सी., महाकाली गुंफा मार्ग, अंधेरी (पू.), मुंबई – ४०० ०९३. सीआयएन क्र. : L32300MH1981PLC023637 बेबसाइट : www.onida.com

|   |               |               |               |               | (रक्ट         | हम रु. लाखांत) |
|---|---------------|---------------|---------------|---------------|---------------|----------------|
|   |               | तिमाहीअखेर    |               | सहामा         | सहामाहीअखेर   |                |
| तपशील   | 30.09.2023    | ३०.६.२०२३     | 30.09.7077    | 30.09.2023    | 30.09.2022    | 38.03.202      |
|   | अलेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | अलेखापरीक्षित | लेखापरीक्षित   |
| परिचालनातून एकूण उत्पन्न  | १९,६०४        | १८,५९६        | २६,८८४        | ३८,२००        | ६१,४५९        | १,११,२६१       |
| करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)  | (६४३)         | (६२२)         | (३०२)         | (१,२६५)       | (२५९)         | (१,२४७         |
| करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)  | (६४३)         | (६२२)         | (३०२)         | (१,२६५)       | (२५९)         | (१,२४७         |
| करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)   | (६४३)         | (६२२)         | (३०२)         | (१,२६५)       | (२५९)         | (१,२४७         |
| कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व<br>अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश | (६४२)         | (६२०)         | (३०६)         | (१,२६२)       | (२६८)         | (१,२४०         |
| प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. १/-)  | २,३११         | २,३११         | २,३११         | २,३११         | २,३११         | २,३१           |
| राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)  |               |               |               |               |               | १६,७७          |
| उत्पन्न प्रतिशेअर (रु.) (प्रत्येकी रु. १/-)<br>(अखंडित व खंडित परिचालनाकरिता)   |               |               |               |               |               |                |
| मूलभूत  | (٥.२८)        | (0.76)        | (0.83)        | (૦.५५)        | (०.११)        | (0.48          |
| सौम्यीकृत   | (0.7८)        | (0,76)        | (0.83)        | (0.44)        | (0.88)        | (0.48          |

वरील विवरण हे सेबी (सुचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या वित्तीय निष्कार्यांच्य विस्तृत प्राप्तपाचा साराश ओहं. विनिष्कपांचे संपूर्ण प्रारूप चीएसई व एनएसईच्या वेबसाइट्स अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वर तसंच कंपनीची वेबस www.onida.com वरही उपलब्ध आहे.

मिकं इलेक्टॉनिक्स लिमिटेड करित

जी. एल. मीरचंदानी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०००२६६६४

# State Bank of India

स्ट्रेस्ड ॲसेट्स रिकव्हरी शाखा, मुंबई (०५१६८) दी इंटरनॅशनल बिल्डिंग, ६ वा मजला, १६, महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०० ०२०

# मागणी सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कर्जदार **श्री. सोहैल मोहिउद्दीन शेख** यांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधांचे मुद्दल आणि व्याजाची परतफेड करण्यास कसूर केली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) म्हणून वर्गिकृत करण्यात आले आहे. सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्त्यावर त्यांना जारी केली होती, परंतु ती न बजावता परत आली आणि त्यामुळे त्यांना सदर जाहीर सूचनेच्या मार्गाने कळविण्यात येत आहे.

| कर्जदारांचे                  | अंमलबजावणी करावयाच्या मिळकतीचा            | सूचनेची    | एनपीएची    | सूचनेच्या तारखेरोजीस        |
|------------------------------|---|------------|------------|-----------------------------|
| नाव                          | तपशिल/ तारण मत्तेचा पत्ता                 | तारीख      | तारीख      | थकीत रक्कम                  |
| श्री. सोहैल मोहिउद्दीन शेख   | गाव वर्सोवा, तालूका अंधेरी, जिल्हा मुंबई  | १०.१०.२०२३ | १२.०६.२०२३ | <b>रु. २,०८,४७,३८७.४७</b>   |
| पत्ता: फ्लॅट क्र. ६०७, हाझेल | ४००१०२ येथे स्थित प्लॉट क्र. ३/४, सर्व्हे |            |            | (रुपये दोन करोड आठ लाख      |
| इमारत क्र. ९, हबटाऊन         | क्र. १४, हिस्सा क्र. १, सीटीएस क्र. १२१७  |            |            | सत्तेचाळीस हजार तीनशे       |
| गार्डेनिआ शांतीवन, जीसीसी    | वर बांधलेले ओशन हाईट्स नावे ज्ञात         |            |            | सत्त्याऐंशी आणि पैसे        |
| क्लब जवळ, मिरा रोड (पूर्व),  | इमारतीमध्ये १२ व्या मजल्यावर स्थित फ्लॅट  |            |            | सत्तेचाळीस मात्र)           |
| ठाणे ४०११०७.                 | क्र. १२०१, मोजमापित चटई क्षेत्र ८०        |            |            | १०.१०.२०२३ रोजीस सह         |
|                              | चौ.मीटर्स                                 |            |            | पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, |
|                              |   |            |            | परिव्यय इ.                  |
| , ,,,,,,                     |   |            | _          |                             |

सुचनेच्या पर्यायी सेवेकरिता पावले उचलली जात आहेत. वरील कर्जदार आणि त्यांचे हमीदार यांना याद्वारे सदर सुचना प्रकाशनाच्या ६० दिवसांत थकीत रक्कम प्रदान करण्याचे सांगण्यात येते, कस्र केल्यास सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ च्या उप-कलम (४) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पृढील पावले उचलली जातील. तारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरत्दींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये २७.०९.२०२२, १७.०६.२०२३ आणि २८.०८.२०२३ रोजीस जारी पूर्वीच्या सर्व सूचना मागे घेण्यात आल्या आहेत आणि परिणामस्वरूप नाही.

डब्ल्युएसएफएक्स ग्लोबल पे लिमिटेड

(पूर्वी वॉल स्ट्रिट फायनान्स लि.)

युनिट ६२२, ६ वा मजला, दि सम्मीट बिझनेस बे-ओमकार, एम व्ही रोड,

पीव्हीआर सिनेमा समोर, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३

टेलि.: ०२२-६२७०९६०० वेबसाईट : www.wsfx.in सीआयएन: एल९९९९ एमएच१९८६पीएलसी०३९६६०

३० सप्टें.२०२३

2,306.66

288.00

288.00

8,848.68

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षाकरीता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा

३० जुन २०२३

अलेखापरिक्षित

१,२५४.७४

११.३४

११.३४

११.३४

8,848.68

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेप्युलेशन्स, २०१५ च्या रेप्युलेशन ३३ अंतर्गत बीएसई लि. कडे दाखल केलेल्या ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेली तिमाहीकरीता वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.wsfx.ir

ग्रॅव्हिटी (इंडिया) लिमिटेड नों. कार्यालयः ''क्यु१७'', राजलक्ष्मी इंड इस्टेट, ठाणे भिवंडी रोड, गाव काल्हेर, भिवंडी-४२१३०२ सीआयएनः एल१७११०एमएच१९८७पीएलसी०४८९९, ईमेलः acctbillingdnh@gmail.com, वेबसाईटः www.gravityindia.net ३० सप्टेंबर, २०२३ रोजीस संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता अलेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे विवरण

वरील निष्कर्ष ०२ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरिक्षण समितीद्वारे पुनर्विलोकित करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे स्वीकारण्यात आले

दिनांक : ०३.११.२०२३ ठिकाण : मुंबई

१ एकूण उत्पन्न

गवधी करिता चफा /(तोटा) (कर अपवाटाट्स आणि/ किंवा अनन्य साधारण बाबीपूर्व )

(अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी

कर पश्चात कालावधी करिता निव्वळ नफा/(तोटा)

(अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी

(कालावधी करिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि

तपशील

कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा

३ कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/ (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि/किंवा

५ पूर्ण भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)

७ प्रति समभाग प्राप्ती (ईपीएस) अखंडित प्रवर्तनासाठी : ए) मुलभूत बी) सौम्यिकृत

६ राखीव, मागील लेखावर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून

कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर)

कालावधी करिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न

इतर सर्व समावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट) समभाग भांडवल

वर सुद्धा उपलब्ध आहे.

दिनांक : ०२ नोव्हेंबर, २०२३

क्र.

१ प्रर्वतनातून एकूण उत्पन्न

अनन्यसाधारण बाबींनंतर)

आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)

कालावधीकरिता प्रती भाग प्राप्ती

करपूर्व कालावधी करिता नफा/(तोटा)

सही/-मुख्य व्यवस्थापक प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

३० सप्टें. २०२२

१,४२३.२३

९३.३६

९३.३६

१०३.४०

8,848.68

0.60

३० सप्टें. २०२३ | ३० सप्टें. २०२२

३,५६२.६१

२५५.३९

२५५.३९

२५५.३९

8,848.68

2.20

संपलेली तिमाही

अलेखापरिक्षित

66.48

(१८.४९)

(१४.४९)

(१८.४९)

900.20

प्र.ना

(0.28)

३०.०९.२०२३ ३०.०६.२०२३

अलेखापरिक्षित

७३.५८

(२९.५९)

(२९.५९)

(२९.५९)

900.20

प्र.ना

(6.33)

अलेखापरिक्षित

2,268.40

७.१९

३४.०७

४४.११

8,848.68

डब्ल्यूएसएफएक्स ग्लोबल पे लिमिटेड साठी (पर्वी वॉल स्टीट फायनान्स लिमिटेड अशी जात)

पूर्ण वेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी

एन. श्रीक्रिष्णा नरसिंहन

30.09.7073

अलेखापरिक्षित

१६२.१२

(४८.०८)

(४८.०८)

(86.06)

900.20

प्र.ना

(0.43)

# 🔰 बैंक ऑफ़ बड़ीटा

विरार (पूर्व) शाखा विद्या सदन, तळ मजला, मनवेल पाडा रोड, विरार (पू) ४०१३०५, भारत Bank of Baroda दर ०२५-०२५० २५२००७५ ईमेल :- vireas@bankofbai Figures ID State

# कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार यांनी **बँक ऑफ बडोदा**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक १९.०८.२०२३ रोजी मागणी सूचना जारी करून सद ॲक्टचे कलम १३(२) अन्वये कर्जदार **श्रीम. लक्ष्मी नथराम कदम, श्री. प्रदीप नथराम कदम आणि सौ स्शिला नथ्राम कदम** यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम १२.०८.२०२३ रोजीसप्रमाणे **रु** १७,३९,८७१.५०/- (रुपये सतरा लाख एकोणचाळीस हजार आठशे एकाहत्तर आणि पन्नास पैसे **मात्र)** अधिक लागू नसलेले/न बजावलेले व्याज या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्त झाल्याच्य तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

कर्जदार आणि येथे वरील नमूद अन्य यांनी सदरह रक्कम चकती करण्यामध्ये कसर केलेली आहे. विशेषत कर्जदार आणि येथे वरील नमद अन्य आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सचना देण्यात येते की निम्नस्वाक्षरीकारांनी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टचे कलम १३(४) सहवाचत सदर रूलच्या नियम ९ अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून **ह्या ०१ नोव्हेंबर** २०२३ रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि येथे वरील नमूद अन्य आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह मिळकतीवरील कोणतार्ह देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोटाच्या **रक्रम** १२ ०८ २०२३ रोजीसप्रमाणे **रु. १७.३९.८७१.५०**/-(रुपये सतरा लाख एकोणचाळीस हजार आठशे एकाहत्तर आणि पन्नास पैसे मात्र) आणि त्यावरील . व्याजाच्या भाराअधीन राहील.

नारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत कलम १३ च्या पोट-कलम (८) च्या तरतृदींनुसा कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

### स्थावर मिळकतीचे वर्णनः

फ्लॅट क्र. ४०१, ४था मजला, साई रिजेन्सी, वेद अपार्टमेंटजवळ, गुरुदत्त नगर, भालचंद्र पाटील मामा नगराच्या पुढे, फुलपाडा रोड, विरार पूर्व, पालघर, महाराष्ट्र ४०१३०५.

दिनांक : ०१.११.२०२३ ठिकाण : विरार पूर्व

जाहीर सूचना

या सूचनेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि

माझ्या अशिलांनी दिलेल्या माहिती नुसार, (१)

श्री. मिलिंद गोविंद भिडे, (२) श्री. गोविंद धोंडोपंत

भिडे आणि (3) श्रीमती. सुधा गोविंद भिडे (उर्प श्रीमती मीरा गोविंद भिडे) हे सदनिका

क्र.अ/००२, ४१५ चौरस फुट चटई क्षेत्र, तळ

मजला , ए - विंग ऑलंपिक को-ऑप. हौसिंग

सोसायटी लिमिटेड (नोंदणी क्र. बीओएम/

(डब्ल्युटी)/एच एस जी /टी सी/१९९९/८६-८७

सन १९८६ दि. २६/८/१९८६), संत ज्ञानेश्वर रोड,

मुलुंड (पूर्व), मुंबई- ४०००८१, याचे संयुक्त

मालक होते व शेअर सर्टिफिकेट क्र. ०५०

अंतर्गत समाविष्ट विशिष्ट क्रमांक ०६ ते १० (दोन्ही

समावेशी) चे धारक होते. श्री. गोविंद धोंडोपंत

भिडे दिनांक १६/०१/२०१७ रोजी मयत झाले

त्यांच्या पश्चात हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६

च्या तरतुदींनुसार माझे अशील (1) श्रीमती. सुध

गोविंद भिडें (उर्फ श्रीमती मीरा गोविंद भिडे

(पत्नी), (२) श्री. मिलिंद गोविंद भिडे (मुलगा)

आणि (3) सौ. मीनल संजय चक्रे (विवाहित मुलगी), हे त्यांचे एकमेव हयात असलेले

कायदेशीर वारस आहेत. (श्री. गोविंद धोंडोपंत

भिडे यांची आई त्यांच्या आधीच मयत झार्ल

आहे). माझ्या अशिलांनी मला ही जाहीर नोटीस

देण्यास सूचना केली आहे, कि तेच उक्त मृत सह-

मालकाचे एकमेव जिवंत वारस आहेत व सद

सदनिकेत मत सह-मालकाच्या वाट्यात त्यांच

कायदेशीर हुँक्क आहे. तरी सदर सदनिकेमधील

उक्त मृत सह-मालकाच्या वाट्यासंबंधी

विक्री,अदलाबदल,गहाणखत,इच्छापत्र, देणगी,

भाडे करार, ताबा, वारसाहक्क, वहिवाट याद्वां

किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हक्क हितसंबंध असणाऱ्या सर्व व्यक्तींनी हि सूचना प्रसिद्ध

झाल्यापासून १४(चौदा) दिवसांत कागदोपत्री

. निम्नस्वाक्षरीकाराकडे ६०२, एव्हरेस्ट कंटीसाइड

मेरीगोल्ड सी. एच. एस. लिमिटेड, कासार

वडवली, जी. बी. रोड, ठाणे (पश्चिम) - ४००६१५

या पत्त्यावर कळविणे आवश्यक आहे . अन्यथा

सदर सदनिकेमधील उक्त मृत सह-मालकाच्या

हिस्श्यावर माझ्या अशिलांव्यतिरिक्त कोणाचाई

कसल्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध नाही व

असल्यास तो त्यांनी विना अट कायम स्वरूर्प

सोड्न दिल्याचे समजण्यात येईल आणि माई

अशील सदर सदनिकेमधील उक्त मृत सह-

मालकाच्या वाट्यासंबंधी कोणत्याही प्रकारचे

व्यवहार करू शकतील व मागाहून येणाऱ्य

प्रियांका चव्हाण (घागरे)

वकील

तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.

आज दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३

wsfx

(रु. लाखांत) संपलेले वर्ष

३१ मार्च २०२३

लेखापरिक्षित

8,982.8

८९.९१

११६.७९

१२३.१८

8,848.68

१,५८५.६

तसे

लेखी

स्वरूपात

पुराव्यानिशी

# जाहीर सूचना

प्राधिकृत अधिकारी

बँक ऑफ बडोद

सुचना याद्वारे दिली जात आहे की, आर्म्ह . आमच्या अशील श्रीम. नवाज मोदी सिंघानिया यांच्या मिळकतीची चौकशी करत आहोत विशेषत: येथे लिहिलेल्या परिशिष्टामध्ये वर्णन केले आहे ("सदर मिळकत")

मर्व व्यक्तींम मटा मिलकतीबाबत किंवा तिच्या कोणत्याही भागांबाबत कोणताही हक नामाधिकार, दावा, कर्ज, हितसंबंध किंवा प्रतिपादन, करार, विक्री, विनिमय, गहाण, प्रभार, भेट, विश्वस्त, देखभाल, वारसा, ताबा. लीज. सब-लीज. अंडर-लीज. ग्रहणाधिकार, हिस्सा, परवाना, विकास हक्क, एफएसआय / टीडीआर वापर, आउटगोइंग, आराम, भार, करार, अट किंवा कोणत्याही डिक्री, ऑर्डर किंवा निवाडा अंतर्गत कोणत्याही न्यायालय किंवा प्राधिकरणाने किंवा अन्यथा दावा असल्यास यादारे विनंती करण्यात आली आहे की त्यांनी १४ (चौटा) दिवसांच्या कालावधीत अधोस्वाक्षरीकारांन त्यांचे कार्यालय रेडीमनी मॅन्शन, ४३, वीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ येथे संबंधित सहाय्यक कागदपत्रांच्या प्रतींसह सदर सूचनेच्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या कालावधीत लेखी . कळवाने, कसूर केल्यास, असे सर्व किंवा कोणतेही कथित दाने/आक्षेप, हितसंबंध किंवा मागणी माफ करण्यात आली आहे आणि/किंवा सोडण्यात आली आहे असे मानले जाईल.

### वरील संदर्भित परिशिष्ट (उल्लेखित मिळकतीचे वर्णन)

मोजमापित ७५८ चौरस यार्ड (६३४.६२ चौरस मीटर्सच्या समतुल्य) किंवा त्याभोवती, गामदेवी इस्टेटचा प्लॉट क्र. ७८ असलेला. शहर आणि बेट आणि उप- मुंबईचा नवीन सर्व्हे क्र. ७३१६ (भाग) धारक आणि कॅडस्ट्रल सर्व्हें क्र. ४७४, यासह निवासी रचना आणि निवासी घरे "मोदी लॉज" (आधी हॅल्सियन लॉज म्हणन ओळखले जाणारे) मख्य इमारतीला जोडलेले आऊटहाऊस आणि त्याच्याशी संलग्न गॅरेज, ज्या परिसराचे "डी' प्रभाग क्र. २८११ (३) अंतर्गत पालिकेने मूल्यांकन केले आहे, ते वच्छा गांधी रोड, गामदेवी, मुंबई ४०० ००७ येथे स्थित आणि वसलेल्या भाडेपट्टी जमीनीचे ते सर्व भाग आणि

दिनांकित ३ नोव्हेंबर, २०२३.

कांगा ॲण्ड कंपनी, सही/-कुणाल वैद भागीदाः वकील आणि सॉलिसीटर्स

Place · Mumbai

Date: November 02, 2023

# प्रत्यक्ष कब्जा सूचना

शाखा कायालय : आयसाआयसाजाय जनगरारा, नारारा हु हास्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४०० ६०४. शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २ रा मजला, रोड क्र. १,

निम्नस्वाक्षरीकार हे आयसीआयसीआय बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड रम्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२, कलम १३ (१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद कर्जदारांस सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यात सांगितले

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये खालील नमूद तारखेस घेतला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या भाराअधीन

| 1    |  |   |                      |        |
|------|--|---|----------------------|--------|
| अ.   | कर्जदाराचे नाव/                        | मिळकतीचे वर्णन/                                       | मागणी सूचनेची        | शाखेचे |
| क्र. | कर्ज खाते क्रमांक                      | प्रत्यक्ष कब्जाची तारीख                               | तारीख/ मागणी         | नाव    |
|      |  |   | सूचनेतील रक्कम (रू.) |        |
| ۶.   | पॅनलॉइड लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड | मिळकत-१: ऑफिस क्र. ८०६, ८वा मजला, दी लॅंडमार्क,       | फेब्रुवारी ०४, २०१९  | मुंबई  |
|      | कश्यप मुकेश सेजपा मनिष                 | प्लॉट क्र २६ए, सेक्टर क्र.७, खारघर, नवी मुंबई-४१०२१०/ | ₹.                   |        |
|      | देवेंद्र जोशी दिशांत अतुल धनके/        | ऑक्टोबर ३१.२०२३                                       | २,९०,१९,३६५.२२/-     |        |
|      | ६२३९५१०००८५९                           |   |                      |        |

वरील नमुद कर्जदार/हमीदारास याद्वारे ३० दिवसात रकमेचा भरणा करण्यास सुचना देण्यात येत आहे. अन्यथा गहाण मिळकती सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतदीं अंतर्गत सदर सचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.

प्राधिकृत अधिकारी दिनांक: नोव्हेंबर ०३, २०२३ आयसीआयसीआय बँक लिमिटेड

## **VASTU HOUSING FINANCE** CORPORATION LIMITED

Registered Office : 203/204,"A" Wing, 2nd Floor, Navbharat Estates, Zakaria Bunder Road, Sewri (West), Mumbai 400 015. CIN: U65922MH2005PLC272501 | Tel:022 2419 0911 | Website: www.vastuhfc.com

EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023 (₹ in lakh)

|            |   | Standalone               |                          |                               |                       |  |  |  |
|------------|---|--------------------------|--------------------------|-------------------------------|-----------------------|--|--|--|
| Sr.<br>No. | Particulars   | Quarter ended 30.09.2023 | Quarter ended 30.09.2022 | Half Year ended<br>30.09.2023 | Year ended 31.03.2023 |  |  |  |
|            |   | (Audited)                | (Audited)                | (Audited)                     | (Audited)             |  |  |  |
| 1          | Total Income from Operations  | 23,343.97                | 16,194.27                | 45,191.02                     | 68,774.6°             |  |  |  |
| 2          | Net Profit / (Loss) for the period (before Tax,<br>Exceptional and/or Extraordinary items)  | 9,213.57                 | 8,339.04                 | 17,790.19                     | 35,146.80             |  |  |  |
| 3          | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)  | 9,213.57                 | 8,339.04                 | 17,790.19                     | 35,146.86             |  |  |  |
| 4          | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)   | 7,346.82                 | 6,564.15                 | 13,968.52                     | 27,404.1              |  |  |  |
| 5          | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 7.340.13                 | 6.575.90                 | 13.958.42                     | 27,387.4              |  |  |  |
| 6          | Paid-up Equity Share Capital  | 63,406.23                | 63,194.06                | 63,406.23                     | 63,406.2              |  |  |  |
| 7          | Reserves (excluding Revaluation Reserves)   | 88,332.72                | 57,634.32                | 88,332.72                     | 73,902.73             |  |  |  |
| 8          | Securities Premium Account  | 102,508.14               | 101,967.84               | 102,508.14                    | 102,508.1             |  |  |  |
| 9          | Net Worth   | 254,247.09               | 222,796.22               | 254,247.09                    | 239,817.1             |  |  |  |
| 10         | Paid up Debt Capital/Outstanding Debt   | 356,281.28               | 165,310.25               | 356,281.28                    | 276,941.5             |  |  |  |
| 11         | Outstanding redeemable preference shares  | -                        | -                        | -                             |                       |  |  |  |
| 12         | Debt Equity Ratio   | 1.40                     | 0.74                     | 1.40                          | 1.1                   |  |  |  |
| 13         | Earnings Per Share (of ₹.100/- each) (for continuing and discontinued operations)   |                          |                          |                               |                       |  |  |  |
|            | Basic EPS (in₹.)  | 11.59                    | 9.62                     | 22.03                         | 43.3                  |  |  |  |
|            | Diluted EPS (in ₹.)   | 11.03                    | 9.46                     | 20.97                         | 41.5                  |  |  |  |
| 14         | Capital Redemption Reserve  | N.A.                     | N.A.                     | N.A.                          | N.A                   |  |  |  |
| 15         | Debenture Redemption Reserve  | N.A.                     | N.A.                     | N.A.                          | N.A                   |  |  |  |
| 16         | Debt Service Coverage Ratio   | N.A.                     | N.A.                     | N.A.                          | N.A                   |  |  |  |
| 17         | Interest Service Coverage Ratio   | N.A.                     | N.A.                     | N.A.                          | N.A                   |  |  |  |

### Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarte and half year ended financial results are available on the websites of BSE Limited and the Company at www.bseindia.com and www.vastuhfc.com respectively.

For the other line items referred in regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requireme Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed at www.bseindia.com. c) The additional disclosures applicable to the Company under regulation 52(4) of SEBI LODR are stated below for the period ended

| Sr. No. | Particulars Particulars              | Ratio   |
|---------|--------------------------------------|---------|
| 1       | Total Debts To Total Assets (%)      | 54.27%  |
| 2       | Operating Margin (%)                 | 39.37%  |
| 3       | Net Profit Margin (%)                | 30.73%  |
| 4       | Gross NPA (%)                        | 1.12%   |
| 5       | Net NPA (%)                          | 0.81%   |
| 6       | Liquidity Coverage Ratio (%)         | 475.62% |
| 7       | Provision Coverage Ratio (%)         | 73.67%  |
| 8       | Security Cover (Debt) (No. of Times) | 1.17    |

d) Figures of the previous period have been regrouped / reclassified wherever necessary to conform to current period's classification / disclosure.

For Vastu Housing Finance Corporation Limited

Sandeep Menon Managing Directo

# केईसी इंटरनॅशनल लिमिटेड

सीआयएन - एल४५२००एमएच२००५पीएलसी१५२०६१ नोंदणीकृत कार्यालय: आरपीजी हाऊस, ४६३, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०००३०.

द्र. क्र.: ०२२-६६६७०२००, फॅक्स क्र.: ०२२-६६६७०२८७,

वेबसाईट: www.kecrpg.com, ईमेल: investorpoint@kecrpg.com

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

|  | संपलेली         | । तिमाही        | संपलेले अर्ध वर्ष | संपलेले वर्ष   |
|--|-----------------|-----------------|-------------------|----------------|
| तपशील  | ३० सप्टेंबर,    | ३० सप्टेंबर,    | ३० सप्टेंबर,      | ३१ मार्च,      |
| तपराल  | २०२३            | २०२२            | २०२३              | २०२३           |
|  | (अलेखापरिक्षित) | (अलेखापरिक्षित) | (अलेखापरिक्षित)   | (लेखापरिक्षित) |
| १ प्रवर्तनातून महसुल   | ४,४९९.०३        | ४,०६४.००        | ८,७४२.६२          | १७,२८१.७१      |
| २ अपवादात्मक बाबी आणि कर पूर्व निव्वळ नफा  | ६५.७८           | २६.५७           | ११२.४८            | १६०.९८         |
| ३ अपवादात्मक बार्बीनंतर व करपूर्व निव्वळ नफा   | ६५.७८           | २६.५७           | ११२.४८            | १६०.९८         |
| ४ कालावधीसाठी निव्वळ नफा (अपवादात्मक बाबींनंतर व करांनंतर)   | ५५.८३           | 44.28           | ९८.१६             | १७६.०३         |
| ५ कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा<br>(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन) | १२१.७७          | ८८.६६           | \$88.66           | २५३.८१         |
| ६ भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-)  | ५१.४२           | ५१.४२           | ५१.४२             | ५१.४२          |
| ७ इतर इक्विटी  |                 |                 |                   | ३,७२०.००       |
| ८ मूलभूत/सौम्यिकृत प्रति समभाग प्राप्ती (रुपयात) मालकांना देय  | २.१७            | २.१५            | ३.८२              | ६.८५           |
| (अवार्षिक) (दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. २/-) -अनन्यसाधारण<br>बाबींपूर्वी व नंतर (अवार्षिक)                        |                 |                 |                   |                |

१. केईसी इंटरनॅशनल लिमिटेड तिच्या शाखा, संयुक्तपणे नियंत्रित प्रचालने (''कंपनी'') आणि तिच्या उपकंपन्यां (एकत्र उल्लेख 'ग्रप') चे वरील निष्कर्ष ०१ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले व संचालक मंडळाने मंजूर केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता वरील एकत्रित वित्तीय अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे ''मर्यादित पुनर्विलोकन" केले आहे.

कंपनीच्या अलिप्त वित्तीय निष्कर्षांची माहिती खालीलप्रमाणे :-

रु. कोटी मध्ये

| तपशील                                | संपलेली तिमाही  |                 | संपलेले अर्ध वर्ष | संपलेले वर्ष   |
|--------------------------------------|-----------------|-----------------|-------------------|----------------|
|                                      | ३० सप्टेंबर,    | ३० सप्टेंबर,    | ३० सप्टेंबर,      | ३१ मार्च,      |
|                                      | २०२३            | २०२२            | २०२३              | २०२३           |
|                                      | (अलेखापरिक्षित) | (अलेखापरिक्षित) | (अलेखापरिक्षित)   | (लेखापरिक्षित) |
| प्रवर्तनातून महसुल                   | ३,९८२.२९        | ३,७३५.७०        | ७,६८३.७८          | १५,४१३.२३      |
| अपवादात्मक बाबींनंतर आणि करपूर्व नफा | ९.३६            | ३९.१४           | १४.७९             | २५०.१५         |
| करोत्तर नफा                          | ६.७७            | ३५.८१           | १०.५४             | १८०.२५         |

वरील माहिती म्हणजे सुधारित सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्यलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेसकडे सादर केलेल्या एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. अलिप्त आणि एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाईटस् म्हणजेच www.nseindia.com व www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.kecrpg.com वर उपलब्ध आहे.

केईसी इंटरनॅशनल लिमिटेडसाठी

सही/-विमल केजरीवाल व्यवस्थापकीय संचालक व सीईओ

ठिकाण: मुंबई दिनांक: ०१ नोव्हेंबर, २०२३

ग्रॅव्हिटी (इंडिया) लिमिटेड साठी

श्री. वरुण ठक्कर, (डीआयएन: ००८९४१४५)

### ८ प्रित समभाग प्राप्ती (ईपीएस) खंडित प्रवर्तनासाठी : ए) मुलभूत बी) सौम्यिकृत (०.२१) (6.33) (8.88)टिपा: १) वरील वित्तीय निष्कर्षांना ०१ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकीमध्ये लेखापरीक्षण समितीने पुनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजुरी दिली. २) वित्तीय निष्कर्ष कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅंडर्डस) रुल्स, २०१५ (सुधारित) अंतर्गत निगम व्यवहार मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम

१३३ अन्वये विहित इंडियन अकाऊंटींग स्टॅंडर्ड (इंड-एएस) च्या अनुपालनांत बनवले आहेत. ३) ह्या वित्तीय निष्कर्षांमध्ये कळवलेल्या ३० सप्टेंबर, २०२३ आणि ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या आकडेवारी ही संबंधित आर्थिक वर्षाच्या संपलेल्या तिसऱ्या

तिमाहीपर्यंत पुनर्नमुद तारखेपर्यंत वर्षाची आकडेवारी आणि संबंधित संपूर्ण आर्थिक वर्षाच्या संदर्भातील तौलानिक आकडेवारी आहे. ४) चालू कालावधीच्या आकडेवारींशी त्यांना तूलनायोग्य करण्याकरिता आवश्यकतेनुसार मागील कालावधी/वर्षाशी सबंधातील आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे.

दिनांक : ०१ नोव्हेंबर, २०२३

डीआयएन : ०००२६९८१

आम्हाला भेट द्या – www.kecrpg.com

व्यवस्थापकीय संचालव

संपलेले वर्ष

39.03.7073

लेखापरिक्षित

9070.79

(98.39)

(९९.५१)

(९९.५१)

900.20

977.94

(3.33)